

ESSAR
SALAYA BULK TERMINALS LIMITED
 Regd. Office: Salaya Administrative Building, 44 KM, P. O. Box 7, Taluka Khambliya, District Dev Bhoomi Dwaraka, Jamnagar, Gujarat - 381603, India. Tel: +91 22 22894348. Web: www.essarports.co.in, Email: epl.secretariat@essarports.co.in, CIN: U61100GJ2014PLC078242

NOTICE
 Notice is hereby given that the Fifth Annual General Meeting ("5th AGM") of Salaya Bulk Terminals Limited ("the Company") will be held at the registered office of the Company at Salaya Administrative Building, 44 KM, P. O. Box 7, Taluka Khambliya, District Dev Bhoomi Dwaraka, Jamnagar, Gujarat-381603, India, on Thursday, September 19, 2019 at 11:30 a.m.
 The Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the meeting has been sent to the members to be registered by post / courier and electronically to those members who have registered their email address with the Depositories / Company.
 The Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the meeting is available on the website of the Company (www.essarports.com) and also available for inspection at the Registered office of the Company on all working days except Saturdays, Sundays and Public Holidays, during business hours up to the date of the Meeting.
 In terms of Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, the Company is providing electronic voting (e-voting) facility to its members for voting on the business as specified in the Notice convening the 5th AGM of the Company.
 Members are informed that the e-voting commences on Saturday, September 14, 2019 at 9:00 a.m. and ends on Wednesday, September 18, 2019 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled for voting after 5:00 p.m. on Wednesday, September 18, 2019. Once the vote on a resolution is cast by the members shall not be allowed to change it subsequently. The Notice of the 5th AGM is available on the Company's website @ www.essarports.com.

Notice is also hereby given that the Company has fixed Thursday, September 12, 2019 at 9:00 a.m. as the cut-off date for identifying the members for the purpose of AGM who are entitled to vote on the Resolutions set forth in the Notice.
 Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. The detailed procedure for obtaining User ID and password for casting votes is available on the website of the Company. The notice of the meeting which is available on the Company's website. If the member is already registered with CDSL for e-voting, he can use his existing User ID and password for casting votes on the e-voting system. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again. The facility for voting through ballot paper will be available at the Meeting and members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but will be able to vote at the Meeting through ballot paper.

The members are requested to note the following contact details for addressing queries/requests in relation to the cut-off date:
 Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dabhi (022-23058542)
 Central Depository Services India Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurus, Midtown Mill, M.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com
 By order of the Board of Directors
 Bhawanee Shankar Tharwal
 Company Secretary
 M. No. A05035

Place: Mumbai
 Date: August 28, 2019

Vardhman
 Vardhman Special Steels Limited
 Registered Office: Vardhman Premises, Chandigarh Road, Ludhiana-141 010 (Punjab), India
 Tel No: 0161-2228943-48, Fax: 0161-2601048
 PAN: AADCV4812B, CIN: L27100PB2010PLC033930
 Email: secretary@vardhmansteel.com
 Website: www.vardhman.com and www.vardhmansteel.com

NOTICE OF AGM, BOOK CLOSURE AND E-VOTING DETAILS
 Notice is hereby given that the 9th Annual General Meeting of the Members of Vardhman Special Steels Limited is scheduled to be held on Friday, 20th September, 2019 at 10:00 a.m. at Regd. Office, Vardhman Premises, Chandigarh Road, Ludhiana - 141010.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 9th September, 2019 to Friday, 20th September, 2019 (both days inclusive) as Annual Book Closure.
 Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2016 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote at the Annual General Meeting (AGM) by electronic means and the business may be transacted through e-voting system. The facility of casting the votes by members using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting") will be provided by Central Depository Services India Limited (CDSL).
 In this regard, your Demat Account/Folio Number has been enrolled by the Company for your participation in e-voting on resolutions placed by the Company on e-voting system.
 The Annual Report of the Company including Notice of the AGM of the Company, Attendance Slip and Proxy Form can be downloaded from the website of the Company www.vardhman.com, www.vardhmansteel.com. Physical copies of Annual Report for FY 2018-19 have been sent to all other members at their registered address in the e-voting module. The dispatch of Annual Report has been completed on Tuesday, 27th August, 2019.

- All the members are informed that:**
- The remote e-voting period shall commence from **Tuesday, 19th September, 2019** from 9:00 a.m. and shall end on **Thursday, 19th September, 2019** at 5:00 p.m.
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is **Friday, 13th September, 2019**.
 - Any person, who holds shares and becomes member of the Company after **27th August, 2019**, i.e. date considered for dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. **Friday, 13th September, 2019**, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, person is already registered with CDSL, for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
 - Members may not vote at the AGM.
 - The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for e-voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
 - The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM.
 - The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.
 - The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners of the Depositories as of the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
 - The Chairman shall, in the AGM, at the end of discussion on the resolutions on which voting is to be held, allow the members with the assistance of scrutineer, by use of ballot paper for all those members who are present at the AGM but have not cast their voting by availing the remote e-voting facility.
 - The Scrutineer shall upon the conclusion of the e-voting period, unblock the votes in the presence of at least two witnesses not in the employment of the Company and make a report of the votes cast in favour or against, if any, forthwith to the Chairman of the Company. The result of the resolution passed at the AGM will be declared within 48 working hours from the date of the AGM.
 - In the case of any queries on e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) available on e-voting website. Members are also members available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact CDSL at the following toll free no: 1800-200-56533
 For any queries you may contact the following:-
 Contact Person: Ms. Sonam Taneja
 Designation: Company Secretary
 Address: Registered Office, Vardhman Premises, Chandigarh Road, Ludhiana-141010, Punjab
 E-mail: Secretary.lud@vardhman.com
 Phone No.: 0161-2228943-48

By order of the Board of Directors
 (Sonam Taneja)
 Company Secretary
 Place: Ludhiana
 Date: 27.08.2019

VEDANTA LIMITED
 CIN: L12030MH1985PLC031974
 Regd. Office: 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, AIO Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093
 Phone No: +91-22 6643 4500 Fax: +91-22 6643 4503. Website: www.vedantalimited.com; email id: comp.seci@vedanta.co.in

NOTICE
Sub: Transfer of unclaimed dividend and/or equity Shares of the Company to the Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority
 Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules").
 As per the Companies Act, 2013 and Rules, all shares in respect of which dividend has not been paid/ claimed for seven consecutive years or more shall be transferred to the account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In case where there is a specific order of court or tribunal or statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company shall not transfer such shares to the Fund.
 Accordingly, the corresponding shares on which the dividend was transferred by the Company during the financial year 2012-13 is unclaimed for a period of seven consecutive years and shall be transferred to the IEPF Authority.
 The list of unclaimed dividend and the shares that are liable to be transferred to IEPF are also available on the website of the Company i.e. www.vedantalimited.com.
 In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by **October 15, 2019** or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements as set out in the IEPF Rules, shall transfer the shares and unclaimed dividend amount to the IEPF Authority without any further notice as per the procedure laid by IEPF Authority.
In case shares held in physical form: Those shareholders who hold shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company shall issue new share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of demat prior to transfer to IEPF Authority as per the IEPF Rules. Subsequently, the original share certificate(s) in name of the respective shareholder(s) stand(s) cancelled and shall be deemed non-regotable.
In case shares are held in Demat mode: by transfer of shares directly to Demat account of IEPF Authority with the help of the Depository Participants.
 The concerned shareholders may note that, they can claim such transferred shares(s) along with the dividend(s) from the IEPF Authority after complying with the necessary procedures as prescribed by the Rules. The full details of such process are available at www.vedantalimited.com.
 For any queries on the subject matter,
 a) you may contact the Registrar & Transfer Agent(s): M/s Karyv Finetech Private Limited, Unit: Vedanta Limited, Karyv Seletium, Tower-B, Plot 31-32, Financial District, Gachibowli, Nanakramuguda, Hyderabad - 500032. Tel: +91 40 67732222. Email: claims@karyv.com
 b) members may also write to the Company at the registered office or send an e-mail to comp.seci@vedanta.co.in.

For Vedanta Limited
 Prerna Halwasiya
 Company Secretary & Compliance Officer
 Place: Gurugram
 Date: August 28, 2019

POST OFFER ADVERTISEMENT UNDER REGULATION 18 (12) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED
 CIN: L65910MH1985PLC220793
 Registered Office: Reliance Centre, 7th floor, South wing, off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai 400 055, India; Website: www.reliancecmt.com

Open Offer ("Offer" / "Open Offer") for acquisition of up to 15,47,42,818 (Fifteen crore fifty seven lakhs four thousand eight hundred and eighteen only) fully paid-up equity shares of face value of INR 10 (Indian Rupees ten only) each ("Shares") representing 25.33% (twenty five point three percent) of the total issued and paid-up equity share capital of Reliance Nippon Life Asset Management Limited ("Target Company") from the Public Shareholders of the Target Company by Nippon Life Insurance Company ("Acquirer") ("Offer" / "Open Offer").
 This post offer advertisement ("Advertisement") is being issued by Morgan Stanley India Company Private Limited ("Manager to the Offer"), on behalf of the Acquirer pursuant to and in accordance with regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") in respect of the Open Offer.
 This Advertisement should be read in continuation of, and in conjunction with the Public Announcement dated May 23, 2019 ("PA"), the detailed public statement that was published on May 30, 2019 ("DPS"), the announcement pertaining to increase in offer size published in the newspapers on July 2, 2019, the letter of offer dated July 11, 2019 ("LOF"), and the offer opening public announcement and corrigendum published on July 22, 2019 ("Offer Opening Public Announcement and Corrigendum"). The DPS and Offer Opening Public Announcement and Corrigendum were published in Business Standard (English) (all editions), Business Standard (Hindi) (all editions), and Navshakti (Marathi) (Mumbai edition).
 Capitalized terms used but not defined in this Advertisement shall have the meanings assigned to such terms in the LOF.

1 Name of the Target Company : Reliance Nippon Life Asset Management Limited
2 Name of the Acquirer : Nippon Life Insurance Company
3 Name of the Manager to the Offer : Morgan Stanley India Company Private Limited
4 Name of the Registrar to the Offer : Karyv Finetech Private Limited

5 Offer Details:
a Date of Opening of the Offer : July 23, 2019
b Date of Closure of the Offer : August 05, 2019
6 Date of Payment of Consideration : August 21, 2019

7 Details of Acquisition:

Sl.No	Particulars	Proposed in offer document	Actuals
7.1	Offer Price (per Equity Share)	INR 230.00	INR 230.00
7.2	Aggregated number of shares tendered in the Offer	15,57,42,818	6,43,15,152
7.3	Number of shares accepted in the Offer	15,57,42,818	94,61,512
7.4	Size of the Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price)	INR 3582,08,48,140	INR 1490,74,84,960
7.5	Shareholding of the Acquirer before announcement/public announcement		
	• Number	• 26,23,95,000	• 26,23,95,000
	• % of Voting Share Capital ⁽¹⁾	• 42.87%	• 42.87%
7.6	Shares acquired by way of agreements	Such number of Equity Shares ("SPA Shares") which, taken together with the Acquirer's validly tendered and accepted shares in the Open Offer, will be completed in the Acquirer holding 75% (seventy five percent) of the equity share capital of the Target Company as on the Completion Date.	Acquisition of 13,16,17,943 ⁽²⁾ Equity Shares aggregating to 21,54% of the equity share capital of the Target Company ⁽³⁾ as proposed to be completed during the period as prescribed in the Regulation 23(2) of the SEBI (SAST) Regulations.
	• Number	• 15,57,42,818	• 64,61,512
	• % of Voting Share Capital ⁽¹⁾	• 25.45%	• 10.59%
7.7	Shares acquired by way of Open Offer		
	• Number	• 15,57,42,818	• 64,61,512
	• % of Voting Share Capital ⁽¹⁾	• 25.45%	• 10.59%
7.8	Shares acquired after Detailed Public Statement		
	• Number of the shares acquired	Nil	Nil
	• % of the shares acquired	Nil	Nil
7.9	Post Offer shareholding of Acquirer		
	• Number	• 41,81,37,818	• 32,72,10,152 ⁽⁴⁾
	• % of Voting Share Capital ⁽¹⁾	• 55.32%	• 55.40%
7.10	Pre & Post offer Shareholding of the Public		
	• Number	15,30,00,000	15,30,00,000
	• % of Voting Share Capital ⁽¹⁾	25.00%	25.00%
	• Post-Number	0.00%	25.00%
	• Post-Off-Off	0.00%	14.41%

⁽¹⁾ As a percentage of the total issued and paid-up equity share capital of the Target Company as on the date of this Advertisement, i.e. 01.20.37.460 Equity Shares.
⁽²⁾ Assuming that the total issued and paid-up equity share capital of the Target Company as on Completion Date (as defined in the SPA) remains the same as the total issued and paid-up equity share capital of the Target Company as on the date of this Advertisement.
⁽³⁾ Pursuant to the acquisition of Equity Shares from the Seller in accordance with the terms of the SPA, which is proposed to be completed within the period as prescribed in terms of Regulation 23(2) of the SEBI (SAST) Regulations, the Acquirer shall hold 45,90,28,095 Equity Shares aggregating to 75.00% of the total issued and paid-up equity share capital of the Target Company as on the date of this Advertisement, i.e. 01.20.37.460 Equity Shares.
⁽⁴⁾ As on the date of the LOF, i.e. July 11, 2019.

8 Other Information:
 8.1 The Acquirer and its directors, in their capacity as directors, accept full responsibility for the information contained in this Advertisement and shall be jointly and severally responsible for the fulfillment of obligations under the SEBI (SAST) Regulations in respect of the Open Offer.
 8.2 A copy of the Advertisement is expected to be available on the websites of SEBI (<http://www.sebi.gov.in>) and the BSE Limited (<http://www.bseindia.com>), the National Stock Exchange of India Limited (<http://www.nseindia.com>) and the registered office of the Target Company.

Issued on behalf of Acquirer by the Manager to the Offer Registrar to the Offer

Morgan Stanley **KARYV FINETECH**
 Morgan Stanley India Company Private Limited
 Address: 18F, Tower 2, One Induslink Centre, 5th Cross, Sector 16, Connaught Place, New Delhi 110028, India
 Tel: +91 22 1618 1000; Fax: +91 22 6118 1040
 Email: manopener@morganstanley.com
 Contact Person: Sayam Singh
 Website: <https://www.morganstanley.com/about-us/global-offices/india>
 SEBI Registration Number: INM000011203

Karyv Finetech Private Limited
 (Formerly known as KPL Advisory Services Private Ltd)
 Address: Karyv Seletium Tower B Plot No 31 & 32, Financial District Nanakramuguda, Srinagarapally Mandal, Hyderabad 500032, India
 Tel: +91 40 6716 2222; Fax: +91 40 2343 1561
 Email: claimopener@karyv.com
 Website: <https://www.karyvfinetech.com>
 Contact Person: M. Murali Krishna
 SEBI Registration No.: INR00000221

On behalf of the Acquirer
 Nippon Life Insurance Company
 Name: Yutaka Ideguchi
 Title: Director
 Place: Tokyo, Japan
 Date: August 27, 2019

SOBHAGYA MERCANTILE LIMITED
 (CIN: L15900MH1983PLC031871)
 Registered Office: 61, Mittal Towers, B Wing, 210, Nariman Point, Mumbai-400 021.
 (Old Address: 1/25 & 1/26, 1st Floor, Tardeo Air Conditioned Market, Tardeo Road, Mumbai-400 034).
 Tel. No. : +91 22 5630 1060/6630 1060; E-Mail ID: sobhagyamercantile@gmail.com; Website: www.sobhagyamercantile.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the Public Shareholders of Sobhagya Mercantile Limited ("SML"/"Target Company") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent Amendments thereto ("SEBI (SAST) Regulations, 2011"/"Regulations").

Sl) No	Date	Name of the Target Company ("TC")	Details of the Offer pertaining to TC	Name of the Acquirers	Name of the Manager to the Offer	Members of the Committee of Independent Directors	IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	Trading in the Equity Shares/ other securities of the TC by IDC Members	IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirers by IDC Members	Recommendation on the Offer, as to whether the offer is fair and reasonable	Summary of reasons for recommendation	Details of Independent Advisors, if any	Any other matter(s) to be highlighted
1)	August 27, 2019	Sobhagya Mercantile Limited	The Offer is being made by the Acquirers in terms of Regulation 3(1) and 4 of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 for acquisition up to 65,000 Equity Share of ₹10.00 each representing 26.00% of the Equity Share Capital/Voting Capital of the Target Company at a price of ₹110.00 (Rupees Ten only) ("Offer Price"), payable in cash.	1) Mr. Shrikant Bhandiyadi : Acquirer 1 2) Mrs. Aarti Shankar Bhandiyadi : Acquirer 2 3) Mrs. Megha Miteshkumar Bhandiyadi : Acquirer 3 4) Mrs. Sonal Kirlikumar Bhandiyadi : Acquirer 4 5) Mrs. Manisha Omprakash Maniyar : Acquirer 5	Mark Corporate Advisors Private Limited	1) Mr. Devanshu Bansal : Chairman 2) Mrs. Suvama Shinde : Member	IDC members are Independent Directors on the Board of the Target Company. They do not have any Equity Holding in the Target Company. None of them have entered into any other contract or have other relationship with the Target Company.	No trading in the Equity Shares of the Target Company has been done by any of the IDC Members.	None of the IDC Members are Directors in companies where nominee of the Acquirers are acting as Director nor have any relationship with the Acquirers in their personal capacities.	Nil	IDC is of the view that Open Offer is fair and reasonable.	IDC has taken into consideration the following for making the recommendation: IDC has reviewed (a) the Public Announcement ("PA") dated June 14, 2019, in relation to the Offer issued on behalf of the Acquirers (b) The Detailed Public Statement ("DPS") which was published on June 21, 2019 and (c) The Letter of Offer ("LOF") dated August 20, 2019 Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of ₹110.00 (Rupees Ten only) per Equity Share offered by the Acquirers (more than the highest price amongst the selective criteria mentioned under Justification of Offer Price) is in line with the regulation prescribed by SEBI under the Regulations and prima facie appears to be justified.	None	None
13)														
14)														

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission or commission, or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations, 2011.
 For Sobhagya Mercantile Limited
 Devanshu Bansal
 Chairman-IDC

Place: Mumbai
 Date: August 27, 2019

Fullerton Grhshakti **FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED**
 Registered Office: Fullerton 1, 1st, 1st Floor, No. 105, Poonamahal High Road, Madhavai, Chennai - 600005
 Corporate Office: Floor 6, B Wing, Supreme IT Park, Supreme City, Behind Laxa Castle, Powai, Mumbai - 400076

DEMAND NOTICE
 Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (FHFL) under the said Act. In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. The aforesaid notice sent through registered post/courier/speed post has returned unavailed. In addition with above Notice, Shantini Nagar, Maharashtra is hereby given, once again to the said Borrower(s) to pay to FHFL within 60 days from the publication of this notice, the amount indicated therein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and realization payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said borrower(s). As per your due repayment of the loan, the following assets have been mortgaged to FHFL by the said Borrower(s) respectively.

Sl.	Name of Borrower/ Co-Borrowers/ Property Holders as the case may be	Date of Demand Notice No. 13(2) & 13(12) of the said Act	Description of secured assets/Mortgage Property
1.	Loan Ac No - 601807210356534 1. Sajid Mohamad Ashik Nadad 2. Shaham Sajid Nadad 3. M/s Hand Work Add 1: Juhu Gali, Daulat Khan Chawl, Gilbert Hill Road, Near Faruqa Masjid, Andheri (west), Mumbai - 400 058, Maharashtra Add 2: Flat No. 304, 3rd Floor, C-wing, Building No. 12, Shaikhan Complex, Phase 1, Kanchan University Township, Vagisar, Mahim Road, Palghar (west) 401 404, MH	23/08/2019 15,69,127.60 (Rs. Fifteen Lakhs Sixty Nine Thousand One Hundred Twenty Seven and Paise Sixty only)	All Piece And Parcel Property Bearing "Flat No. 304, 3rd Floor, C-wing, Building No. 12, Shaikhan Complex, Phase 1, Kanchan University Township, Vagisar, Mahim Road, Palghar (west), Mumbai - 400 058, Maharashtra" Area Admeasuring 36.85 Sq. Ft. In Carpel Area
2.	Loan Ac No - 606307210234624 1. Jignesh Jitendra Panchal 2. Pojo Baburao Salvi 3. J P Agarwale Services Jignesh Jitendra Panchal (Partner) 4. Pinnace Agro Exim & Service Pvt. Ltd. Jignesh Jitendra Panchal (Director) Add 1: Flat No. 806, 8th Floor, Versova Heights CHS Ltd., Building - 5/B, New Milhoda Colony, Near Lokhandwala Circle, Andheri (west), Mumbai - 400 058, Maharashtra Add 2: Flat No. 902, 9th Floor, A-wing, Building No. 5-a/b, Versova Heights CHS Ltd., New Milhoda Colony, Lokhandwala Circle, Off Bmc Road, Andheri (west), Mumbai - 400 053, Maharashtra ⁽¹⁾ 5/MC Road, Andheri (west), Mumbai - 400053, MH Add 3: 3rd Floor, Ami Centre, Shanti Nagar, Mahabali Road Near Paper Box Lane, Andheri (east), Mumbai - 400 093, Maharashtra Add 4: 4. Asmita Mogra CHS Ltd, 3rd Floor, A-wing, Building No. 5, Mogra Village, Andheri (East), Mumbai - 400 093, MH	23/08/2019 1,57,45,902.84 (Rs. One Crore Fifty Seven Lakhs Forty Five Thousand Nine Hundred Two and Paise Eighty Four only)	All Piece And Parcel Property Bearing "Flat No. 902, 9th Floor, A-wing, Building No. 5-a/b, Versova Heights CHS Ltd., New Milhoda Colony, Lokhandwala Circle, Off Bmc Road, Andheri (west), Mumbai - 400 053, Maharashtra" Area Admeasuring 699.66 Sq. Ft. In Carpel Area
3.	Loan Ac No - 606307210256196 & 606307510256862 1. Sachin Subhash Shinde 2. Sachin Sachin Shinde 3. Sachin Chhanna Sachin Subhash Shinde (prop.) Add 1: Fanas Dongri H. No. 104, Ground Floor, Pen Navin Vashat, Pen, Raigad 402 107, MH Add 2: Municipal H. No. 10/104, K. Fans Dongri, 2nd Floor, Sachin Classing Building, Opp. Thane Bank, Pen, Raigad 402107, MH Add 3: Flat No. 205, 2nd Floor, B-wing, Aryan Residency, Datar Alley, Borjona Road, Pen, Raigad, 402 107, Maharashtra.	23/08/2019 Rs. 30,80,822.79 (Rs. Thirty Lakhs Eighty Thousand Eighty Two and Paise Hundred Twenty Nine only)	All Piece And Parcel Property Bearing "Flat No. 205, 2nd Floor, B-wing, Aryan Residency, Datar Alley, Borjona Road, Pen, Raigad, 402 107, Maharashtra" Area Admeasuring 492 Sq. Ft. In Carpel Area
4.	Loan Ac No - 601807210215593 1. Maheshkumar B Tanna 2. Geetaben Maheshkumar Tanna 3. Dhruv Maheshkumar Tanna 4. Ubon That Spa Maheshkumar B Tanna (Prop.) Add 1: Flat No. 202, B - Wing, New Link Palace CHS Ltd., Off New Link Road, Andheri C.D. Circle, Lokhandwala Complex, Andheri (East), Mumbai - 400 053, Maharashtra. Add 2: Flat No. 103 & 104, Plot No. 67, Prema CHS Ltd., Swami Samarth Nagar Main Road, 4 X Road, Lokhandwala Complex, Andheri (west), Mumbai - 400 053, MH	23/08/2019 Rs. 47,65,508.89 (Rs. Forty Seven Lakhs Five Thousand Five Hundred and Paise Eighty Nine only)	All Piece And Parcel Property Bearing "Flat No. 103 & 104, Plot No. 67, Prema CHS Ltd., Swami Samarth Nagar Main Road, 4X Road, Lokhandwala Complex, Andheri (west), Mumbai - 400 053, MH" Area Admeasuring: Flat No. 103 Measuring 475 Sq. Ft. With Terrace Builtup Area, Flat No. 104 Measuring - 735 Sq. Ft. With Terrace Builtup Area

If the said Borrowers shall fail to make payment of FHFL as aforesaid, FHFL shall proceed against the above secured assets under Section 14(1) of the Act and the applicable Rules, entirely at the risk of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of FHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act
 Place: Maharashtra
 Date: 28/08/2019
 Sd/- Authorized Officer
 Fullerton India Home Finance Company Limited

